



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ९]

शनिवार, मार्च २४, २०१८/चैत्र ३, शके १९४०

[पृष्ठे ४, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक—नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

भाग १ (असा.) (ना.वि.पु.), म. शा. रा., अ. क्र. २०.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

वाचा : १ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, विकाअ-क्र. १११५-प्र.क्र.८८-का.५, दिनांक ३१-१२-२०१५.

२ मा. उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र जा. क्र. वि.क.अ.-१११८-२०-प्र. क्र. २०-५, दिनांक २८-२-२०१८.

क्रमांक सामान्य-कक्ष-९-कावि-३२२-२०१८.—

मी, सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, विकाअ-क्र.१११५-प्र.क्र.८८-का.५, दिनांक ३१-१२-२०१५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आता सोबत जोडलेल्या अनुसूचिमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्ष किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे किंवा पुढील आदेशापर्यंत यापैकी जे आधी घडेल तो पर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहिल ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी पदाकरीता प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलिस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिका-यांची राहील.

विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यात सक्षम राहतील.

(१) विशेष कार्यकारी अधिकारी केवळ “साक्षांकनाचे” काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट ५ मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रावर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर “सत्यप्रत” म्हणून

साक्षांकन केल्यास त्यामुळे होणा-या सर्व प्रकारच्या परिणामाकरीता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहिल. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यांत आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(२) उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिका-यांना नसतील.

(३) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का संबंधित तहसिल कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच साक्षांकित केलेल्या कागदपत्राची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी. व ज्या वेळेस या नोंदवही अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त-अधीक्षक-जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल त्यावेळेस ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

(४) या शासन निर्णयाद्वारे नेमण्यांत आलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांची शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/शांतता समितीवर पोलीस आयुक्त/जिल्हाधिकारी/पोलीस अधीक्षक यांनी नियुक्ती करावी.

(५) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या “ मानसेवा ” असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

(६) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व कामासाठी येणा-या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

अनुसूची

अ. क्र.	संबंधित व्यक्तीचे नाव	संबंधित व्यक्तीचे पत्ता
(१)	(२)	(३)
१	श्री. नितीन नामदेवराव झाडे	प्लॉट नं. १४, द्रोणाचार्य नगर, त्रिमुर्ती नगर, नागपूर.
२	श्री. कन्हैया प्रकाश तोतवाणी	१४२, सिंधी कॉलोनी, खामला, नागपूर.
३	श्री. श्रीकांत वसंतराव भोरे	४४/ए, व्यंकटेश नगर, खामला, नागपूर.
४	श्री. प्रदिप किशोर धिंगरा	बी/२३, वीएचबी कॉलोनी, शांतीनगर, नागपूर.
५	श्री. संजय बळीरामजी भुते	आय/२७, वीएचबी कॉलोनी, शांतीनगर, नागपूर.
६	श्री. अॅड. व्ही. डी. श्रीनिवास मुदलियार	४१, जयदुर्गा सोसायटी नं. ६, मनिषनगर, नागपूर.
७	श्री. नरेंद्र गंगाधर देशपांडे	३४, काचारे पाटील नगर, चिंचभवन, वर्धा रोड, नागपूर.
८	सौ. मंदा रमाकांत नारनावरे	४९, कुसूम सोसायटी नवीन सोमलवाडा, नागपूर.
९	सौ. सुनिता प्रदिप नितनवरे	जयंती मेशन नं. ९, पेंडसे अपार्टमेंट, मनिषनगर, नागपूर.
१०	श्री. आशिष प्रकाश बोबडे	चिंचभवन, हनुमान मंदीर जवळ, वर्धा रोड, नागपूर.
११	श्री. अमित किशोर नाहाले	चिंचभवन, हनुमान मंदीर जवळ, वर्धा रोड, नागपूर.
१२	सौ. करुना अविनाशजी जयस्वाल	सी/९, चित्रकुट बिल्डींगसमोर, चिंचभवन, नागपूर.
१३	श्री. विनायक दयारामजी भारती	रा.क-हांडला, ता. कुही, जि. नागपूर.
१४	श्री. दिनेश रामसुंदर शाहु	रा.शाहु भवन, पि.के. साळवे रोड, मोहननगर, सदर, नागपूर.
१५	श्री. पंकज सितारामजी काळबांडे	१३५, नगर विकास विभाग सोसा. २०२ इम्पेरियम अपार्टमेंट, रेल्वे कॉसींग जवळ, नरेंद्र नगर, नागपूर.
१६	श्री मिर्झा अनवर कुट्टुस बेग,	विराज अंबर अपार्टमेंट, २०१, इंदिरा नगर, इमामवाडा, नागपूर.
१७	श्री. प्रशांत तातोबा बन्सोड	१८०, उंटखाना, मेडीकल कॉलेज रोड, नागपूर.
१८	श्री. फैय्याज अहमद खान फिरोज खान	८०, चिराला सोसायटी, मोठा ताजबाग, नागपूर.
१९	श्रीमती मृण्मयी मयुरेश गोखले	१२, बाल हनुमान मंदीर रघुजीनगर, नागपूर.
२०	श्री. पंकज तिकडुजी मेश्राम	रा. आंभोरा (खुर्द), ता. कुही, जि. नागपूर (ग्रामिण).

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)
२१	श्री. प्रकाश देवचंद सपाटे	रा. मेंढा (कला), ता. कुही, जि. नागपूर.
२२	श्री. अरविंद भैय्याजी हजारे	रा. मंगळवारी पेठ, साईमंदीर जवळ, उमरेड, जि. उमरेड.
२३	श्री. शांताराम जंगलुजी देवतळे	६१, केशव रेवतकर ले-आउट, मरेड, जि. नागपूर.
२४	श्री. पुरुषोत्तम शामरावजी नागपूरे	रा. मकरधोकडा, ता. उमरेड, जि. नागपूर.
२५	श्री. श्रीराम रमेश गिरडकर	रा. गांगापूर, ता. उमरेड, जि. नागपूर.
२६	सौ. सोनाली रविंद्र ब्रम्हे	इतवारीपेठ, उमरेड, जि. नागपूर.
२७	श्री. महेश ज्ञानदेव तवले	पंडीत नेहरू शाळेजवळ, वाघमारे ले-आउट, ता. उमरेड, जि. नागपूर.
२८	श्री. राहुल कवडुजी नागेकर	नवेगांवसाधु, ता. उमरेड, जि. नागपूर.
२९	श्री. उमाकांत श्रीधर गुंफलवार	वार्ड नं. १२, मंगळवारी पेठ, उमरेड, जि. नागपूर.
३०	श्री. गिरीष मांगोजी लेंडे	मंगळवारी पेठ, श्रीराम टॉकीजजवळ, उमरेड, जि. नागपूर.
३१	श्री. देवानंद पांडुरंग सहाकर	जोगीठाणापेठ, उमरेड, जि. नागपूर.
३२	श्री. कैलास मधुकरराव घुमडे	रा. १२३, अड्याळवाले ले-आउट, उमरेड, जि. नागपूर.
३३	श्री. अविनाश शालीकराव खोडे	रा. ओमनगर, गिरडरोड, उमरेड, जि. नागपूर.
३४	श्री. नंदकिशोर लहुजी मानकर	चिचघरे ले-आउट, बहिणाबाई नगर, परसोडी, उमरेड, जि. नागपूर.
३५	श्री. मधुकर विठोबा सातपुते	रा. ठाणा पो.नवेगांव, साधु, ता. उमरेड, जि. नागपूर.
३६	सौ. संध्या यशवंत पाटील	रा. उमरेड, जि. नागपूर.
३७	श्री. विनय सुधाकर बुटोलीया	प्रभाग क्र. ६ कावरापेठ, उमरेड, जि. नागपूर.
३८	श्री. उमेश ईश्वर वाघमारे	बुधवारीपेठ, उमरेड, जि. नागपूर.
३९	श्री. दिनेश रघुनाथजी हजारे	मु. पो. सेव, ता. उमरेड, जि. नागपूर.
४०	श्री. महेश देवराव सदावर्ती	मंगळवारी पेठ, उमरेड, जि. नागपूर.
४१	श्री. चंदन सोमाजी मुल	रा. हेवती, पो. उदासा, ता. उमरेड, जि. नागपूर.
४२	श्री. नितेश रामकृष्ण सुभेदार	डेकाटे चौक, मंगळवारी पेठ, उमरेड, जि. नागपूर.
४३	श्री. देवानंद गुलाबराव गवळी	रा. दुर्गा नगरी, उमरेड, जि. नागपूर.
४४	श्री. सतीष बाळाजी पालांदुकर	रा. घोडीमारे ले-आउट, उमरेड, जि. नागपूर.
४५	श्री. वसंत गोपाळराव भोयर	न्यु अड्याळवाले ले-आउट, उमरेड, जि. नागपूर.
४६	श्री. गुणवंता रघुनाथ नंदनवार	जोगीठाणापेठ, पोलीस स्टेशनच्या मागे, उमरेड, जि. नागपूर.
४७	सौ. प्रमिला विलास माकडे	१५, माकडे ले-आउट, हरपुर नगर, नागपूर.
४८	सौ. करुणा कृष्णाजी कारु	जोगीठाणापेठ, पोलीस स्टेशनच्या मागे, उमरेड, जि. नागपूर.
४९	श्री. दशरथ चारणदास बहादुरे	रा. तिरखुरा, पो. नवेगांवसाधु, ता. उमरेड, जि. नागपूर.
५०	श्री. दिनेश मधुकरराव टेकाडे	९९, अभय नगर, रामेश्वरी, रिंग रोड, नागपूर.
५१	श्री. पवन ओमदास गजघाटे	रा. इमामवाडा, पाचनल चौक, नागपूर.
५२	श्री. मंगेश केशवराव बांबोळे	२०८/व्ही, जाटतरोडी नंबर २, नागपूर.
५३	श्री. राजेश सुरेद्रसिंह बैस	१०, फालके ले-आउट, काटोल रोड, नागपूर.
५४	श्री. जयंत नारायण पाठक	३२, गांधीनगर, नागपूर.
५५	श्री. विलास बाबुरावजी माकडे	१५, माकडे ले-आउट, हरपुर नगर, नागपूर.
५६	श्रीमती जयश्री राजेश जामनकर	१३, पठाण ले-आउट, प्रतापनगर, नागपूर.
५७	डॉ. प्रमोद गणपतराव फर्टिंग	४७, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)
५८	श्रीमती सुनिता सतीश माटे	५८, गजानन नगर, ओंकार नगर, नागपूर.
५९	श्रीमती लक्ष्मी काशीनाथ इटनकर	१०२/बी, नाईक नगर, एनआयटी गार्डन जवळ, मानेवाडा रिंग रोड, नागपूर.
६०	श्री. नामदेव गोमाजी निकोसे	१६, प्रगती नगर, मानेवाडा रोड, नागपूर.
६१	श्री. दिनेश रामकृष्णजी दाभेकर	सोमलवाडा, कांजी हाऊस वर्धा रोड, नागपूर.
६२	श्री. विपीन भास्करराव खिरटकर	मनिषनगर, नवनाथ सोसायटी, नागपूर.
६३	श्री. किशोर रामु पौनिकर	६१३, टिपकी दादरापुल उदयबाईच्या मंदीरामागे, नागपूर.
६४	श्रीमती शुभदा आशुतोष देव	शिल्पा सोसायटी, नरेंद्रनगर, नागपूर.
६५	श्री. संजय चंपतराव खोरगडे	४३, मनिषनगर, सोमलवाडा, नागपूर.
६६	श्री. किरणकुमार विनायक झाडे	जयदुर्गा सोसायटी नं. ६, न्यु सोमलवाडा, नागपूर.
६७	श्रीमती सिमा चंद्रकांत वरोकर	८, मनिषनगर, शिल्पा सोसायटी, नागपूर.
६८	श्री. सुर्यचंद्र गोविंदराव ठाकरे	खापरी रेल्वे, नागपूर.
६९	कुमारी मोनिका वासुदेवराव चापले	४५/अ, न्यु बिडीपेठ, दत्तात्रय नगर, नागपूर.

नागपूर :

दिनांक २२ मार्च २०१८

सचिन कुर्वे,

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,

नागपूर.